

जननात्मक शेत्र उपराजना/जनलालो शेत्रात्मवैतोल उपराजना
जुलै, २००८ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मजूर
झालेल्या तरतुदीचे वितरण.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

क्रमांक : आगटोआग-२००८/गुआओस-७९/प.क्र.१३५/का.१२

मंत्रालय, मुंबई ४०० ००२

दिनांक : २५ ऑगस्ट, २००८

- दावात: १) शासन निणाऱ्या, उच्चा क्ष तंत्र शिक्षण विभाग क्रमांक व्होओसी-२००८/३११/०९ ल्यांश-३,
दिनांक १३ डिसेंबर, २००९
२) वित्त विभागाचे परिपत्रक क्र.पुरक १००८/ प्र.क्र. ११२/२००८/अर्थसंकल्प-३,
दिनांक ५ ऑगस्ट २००८.
३) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. बोयुदी-२००८/प्र.क्र. ४५/का.७,
दिनांक ८ ऑगस्ट, २००८.

शासन निणाऱ्य: आदिवासी उपराजनेतगेत पूढी ल्यातरायिक अभ्यासक्रमाच्या सुनिश्चेत वाढ करणे या
योजने अंतर्गत शासकीय तंत्र मार्ख्यामिक शाळा/केंद्र आवागाव, ता. घाडिगाव, जि. पुणे करीता पावसाळी
अधिवेशन २००८-०९ मध्ये रु.१३.१७ लक्ष इतक्या रकमेचा पुरवणी मागणी प्रस्ताव मादर करण्यात
आला होता. सदर पुरवणी मागणी विधानमंडळात मंजूर होऊन पुरवणी मागणीद्वारे मजूर झालेला
तरतुदी वितरणाचा आदेश प्रस्तावनेतील अ.क्र. ३ येथे दिनांक ८ ऑगस्ट, २००८ च्या शासन
निर्णयाद्वारे निर्णीमित करण्यात आले असून या योजनेच्या तगतुदी खर्च करण्यासाठी संचालक, व्यवसाय
शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे
यांच्या अधिनस्त ठेवण्यात आल्या आहेत.

२. महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन आधीनियम, २००८ (सन २००८ चा महाराष्ट्र
आधीनियम क्र. २५) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४ दि. ३० जुलै, २००८ रोजी
पुरवणी मागण्याच्या अर्थसंकल्पाच्या तरतुदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे. शासन आता या
निर्णयाद्वारे प्रस्तावनेतील अ.क्र. ३ येथील दि. ८ ऑगस्ट, २००८ च्या शासन निर्णयातील अटी व शर्ती
तसेच अ.क्र. १ येथील शासन निर्णयाच्या अधिन राहून बाब क्र. २३९ मध्ये नमूद केलेला रु.१३.१७
लक्ष (रुपये तेरा लक्ष सत्यान्नव हजार फक्त) इतका आवर्ती खर्चासाठीचा निधी व बाब क्र. २५४ मध्ये
नमूद केलेला रु.८६.९६ लक्ष (रुपये शाहाएँशी लक्ष शहान्नव हजार फक्त) इतका बांधकामावरील
खर्चातून टक्केवारी खर्च बागळून आलेला निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरचा बाब
क्र. २३९ येथील निधी संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई व बाब क्र. २५४
येथील निधी अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे यांच्या अधिनस्त ठेवण्यात आला
असून त्यांनी तो तात्काळ संबंधितांना वितरीत करावा. सदर तरतुद संगणक वितरण प्रणालीद्वारे वरील


नियंत्रक आधिकाऱ्यांमा बिलारत करण्यात येत आहे. भद्रज्ञा निम्नो निहित लागांकातोत्ता असलेला करून कश फूली प्रमाणे मार्फ, २००१, पर्यंत खुर्च करण्यात यावा.

३. बाब क्रमांक २३० वर होणारा खर्च "भागणी क. डि- ६ मुख्य लेखांशी २२०३ तंत्रशिक्षण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना -७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना -०२- जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-(०१)(०२) माध्यमिक शाळांत परिक्रापूर्व व्यावसायिक शिक्षणाचा विकास (जिल्हा)(२२०३ ०७३२) ०५. वेतन-०६ वीज दुरव्यवस्था-१२. देशांतर्गत प्रवास-१३, कार्यालयीन खर्च - २८, सामग्री व पुस्तका - २८, व्यावसायिक व विशेष सेवा" तसेच बाब क्रमांक २५८ वर होणारा खर्च "भागणी क. डि- ६ मुख्य लेखांशी २२०२ शिक्षण, क्रीडा, कला व संस्कृती चांबरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना -०२-तंत्र शिक्षण-७२६-जनजाती क्षेत्र उपयोजना-७६-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-(०१)(०२) साधारणिक शाळांत प्राप्ताणग्राहूस व्यावसायिक शिक्षणाचा विकास (माध्यमिक स्तराचे व्यवसायिकीकरण)(४२०२ ०७५८) ५३ प्रमुख लांधकारी" या लग्नाशाधारिकाली दाखवावा. या निधिच्या खंचाबाबतचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशक, उच्च व तंत्रशिक्षण विभाग व या विभागाम पाठवावा.

४. सदर शासन निणंय वित्त विभागाच्या अनेपचारिक मदर्भे क्र.४४३/२००८ व्यय-५ दि. ५.७.२००८ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निणंय महाराष्ट्र शासनाच्या वेळसाइटवर उपलब्ध करून दाण्यात आला असून, त्याचा सांगणक संकलनिक क्रमांक २००८०८२५१५०५२७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या त्यादेशानुसार व नावाने,


(अधिकारी)
कायोसन आधिकारी

प्रति,

मा.सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र गज्य, नाशक,

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ताणे.

जिल्हा कोषारार अधिकारी, ठाणे, पुणे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, जि.पुणे.

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्राशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई

अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे

महालेखापाल (लेखापरिका), महाराष्ट्र व र, मुंबई व नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुजेयता), महाराष्ट्र व र, मुंबई व नागपूर

वित्त विभाग (व्यय-५ व अर्द्यसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व उपसचिव, आदिवासी विकास विभाग.

कायोसन आधिकारी, का. १७ आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती, का.१२